

Shalimar Productions Limited

09th February, 2022

BSE Limited

Corporate Services Department, Dalal Street, Fort, Mumbai – 400001.

Ref:

Scrip ID:- SHALPRO

Scrip Code :- 512499

Sub:

Newspaper Publication of Notice of the Board Meeting

智智

Dear Sir,

With reference to the subject matter, enclosing herewith copies of the following Newspapers dated 09th February, 2022 in which Notice of Board Meeting have been published for the Board Meeting schedule to be held on 12th February, 2022;

- 1. Active Times (English Daily)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi Daily)

Kindly take the above information on record and oblige.

Thanking You,

Yours Faithfully,

For Shalimar Productions Limited

(Tilokchand Kothari)

Director

DIN: 00413627

Encl: A/a



Indian women's cricket team benefitting from sports psychologist's presence in New Zealand: Mithali Raj

New Delhi. India women's ODI skipper Mithali Raj said that the presence of a sports psychologist with the squad in New Zealand helps all players to absorb pressure and deal with pressure-cooker situations. Mithali also pointed out that such professional help is the need of the hour in Covid times. Munda Bavaria is the sports psychologist traveling with the Indian team on a twomonth-long tour of New Zealand comprising a bilateral series and the ODI World Cup. Mithali had earlier also spoken about the need for a psychologist to deal with the pressure of knockout games, but with tours now being played in bubbles, professional help is needed all the more. "In today's times, it is even more important to have them around with the team with the longer duration of tour and quarantine and bubbles," Mithali said on the eve of the opening T20 against New Zealand. "It is an extended tour of two months with the ODI series and the World Cup. It does help to have one on one sessions with a (sports psychologist). "You see things differently and it helps you to understand yourself, to find your ways to deal with pressure and quarantine.

To have somebody is always helpful," she added. The team underwent a 10-day quarantine in Christchurch before traveling to Queenstown. The MIQ in New Zealand was much more comfortable than in Australia, where the players had to live in tiny rooms for 14 days. Asked how she copes in a quarantine, Mithali added: "I read books, try to solve puzzles. Off the field, I try and divert my mind to other things."

New Zealand captain Kane Williamson ruled out of home Test series against South Africa

New Delhi. New Zealand captain Kane Williamson has been ruled out of the twomatch Test series against South Africa later this month after failing to recover in time from a long-standing elbow injury. The strain injury, which can't be corrected by surgery, also caused Williamson to miss New Zealand's recent series against Bangladesh. The retirement of veteran Ross Taylor will leave New Zealand with one of its thinnest batting lineups in recent years, with the bowling allrounder Daryl Mitchell likely to bat as high as No. 5. New Zealand recalled all-rounder Colin de Grandhomme and opener Hamish Rutherford for the first game, while wicketkeeper Cam Fletcher and fast bowler Blair Tickner were given maiden call-ups to the Test side, which will be led by Tom Latham.

'(Kane) was desperate to be fit for the series but with the amount of loading required for test cricket, we had to make the tough call... and focus on returning for the white-ball matches against the Netherlands in March," Kiwi head coach Gary Stead said. Trent Boult will also miss the first Test as he awaits the birth of his third child, while leftarm spinner Ajaz Patel could potentially be in the fray for the second Test. "It's important to remember this squad is just for the first Test, so we do have the flexibility to make changes as required, with the likes of Trent and Ajaz potentially available for the second," added Stead. New Zealand squad for the first Test: Tom Latham (captain), Tom Blundell, Devon Conway, Colin de Grandhomme, Cam Fletcher, Matt Henry, Kyle Jamieson, Daryl Mitchell, Henry Nicholls, Rachin Ravindra, Hamish Rutherford, Tim Southee, Blair Tickner, Neil Wagner, Will Young

ROSE MERC LIMITED

CIN: L24110MH1985PLC035078 Regd. Off: Office No G-2, Ground Floor, Part-A, Mangal Mahesh CHS, 14th Road Khar (West), Mumbai, Maharashtra, 400052, Phone: 022-26000750; Email: rmltd1985@gmail.com NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, February 12, 2022 a 02.30 P.M. at the Registered Office of the Company situated at Office No. G-2, Ground Floor, Part-A, Mangal Mahesh, 14th Road Khar (West), Mumbai - 400052, Maharashtra inter alia, to consider & approve the the Unaudited Standalone Financial Results of the Company for the 3rd Quarter ended on December 31, 2021 as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. In this connection, as per the Company's Code of Conduct to regulate, monitor and repor

trading by insiders, adopted by the Board pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company wi be closed for the Specified Persons till February 14, 2022.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, aforesaid notice can be accessed from the Company's Website a www.rosemercltd.com and can also be accessed from the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com..

Date: February 08, 2022

For, Rose Merc Limited Kirti Savla Managing Director DIN: 02003878 VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED T.: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, An Mumbai-400058 Tel: 022-67424815,

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 14° February, 2022, at the Registered Office of the Company, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the Third quarter and Nine Months ended 31° December, 2021 along with other business, if any. This information is also available on the website of SEL Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.vsfl.org.

For Visagar Financial Services Limited Sid-Cillokchand Rothari)

(Tilokchand Kotha

PUBLIC NOTICE

Following share certificates of BALMER LAWRIE & Co. Ltd., 21 Netaji Subhas Road, Kolkata - 700 001. Bearing nos. 71684 to 71689, 87410, 108197, 8708 to 8724, 32531 to 32534, 32539, 61372, 86488, 108395 9259 to 9271, 32888, 61424 to 61429, 86499, and 108387 belonging to our

Any person having found them is requested to contact DUNMORR SETT **LAW LLP** on phone no. 022-43565555.

PUBLIC NOTICE

MRS. ASHOKA BHOWMIK & MR. DEBASIS RANJIT BHOWMIK who are the ioint owners of Flat No. B/110. FIRST Floor NEW PIYUSH CO-OP. HSG. SOC. LTD., R N. P. Park, Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. However, my clients have lost the original Builder agreement dated 21.11.1997 executed between M/S. U.P.S. CONSTRUCTIONS & MR. RAJ KRISHNA PATHAK. If any person is having any claim in espect of the above said agreement dated 21.11.1997 by way of sale, exchange charge, gift, trust inheritance possession lease, mortgage, lien or otherwise nowsoever they/she/he is requested to inform me and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting documents, failing which the clients of such person if any will be deemed to have been waive and no claim thereafter shall be entertained and it shall be assumed hat the title of the said Flat premises is clear and marketable R.L. Mishra

Date: 09/02/2022 Advocate High Court, Mumb Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height, Near Railwa Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that PRITI ANIL DANDEKAR is the owner of the Flat B wing of the Building known as "EKDANTAYAY CHSL", situated a Gaothan Land bearing House no. 32A 531, 203, 28 & 255 lying being and situated at Village Kasheli, Tal Bhiwandi, Dist. Thane within the area of Sub-Registration District Bhiwand Further previous chain Agreement of the said Flat i.e. Registered Agreement dated 30th January, 2012 between M/s. Adinath Enterprises (through Partners Shri. Bavesh Kalyanji Shah & Shri. Abhijeet amlesh Shrimal) and Mi Sunil Vishwanath Madhavi, registered under Sr. no. BWD-1-975-2012 and Registered Agreement dated 30th January, 2012 between M/s. Adinath Enterprises (through Partners Shri Bavesh Kalyanji Shah & Shri. Abhijee amlesh Shrimal) and Mr. Rajendra Gopinath Bhoir Sr. No. BWD-1-974 2012 is missing and not traceable

Any person having claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said document and with regard to aforesaid transfer by way o sale, gift, lease, inheritance exchange, mortgage, charge, lier trust, possession, easement attachment or otherwise howsoeve should intimate their objections, if any in writing within 7 days from the nublication of this notice to Adv Moncilla Crasto failing which, the claim of the such person/s if any wil abandoned for all intents and purpose ADV. MONCILLA CRASTO

Flat No. A/102, Chaware Arcade CHSL above Abhinav Hospital, Nallasopara (W) 401203. Place : Mumbai Date: 09/02/2022

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE is issued on behalf of my client Mrs. Nayana Shailendra Jani, presently owner of Flat No.45, 3rd Floor, Kailash Apartment, Bldg No. 3, Near Himalaya High School Off. S.V. Road, Borivali (West) Mumbai 400 092, (hereinafter eferred to as "the said Flat");

Whereas SHRI NARMADASHANKAF MULSHANKAR SHUKLA (since deceased)&ImyclientMRS.NAYANA SHAILENDRA JANI (married Daughter), have jointly purchase abovesaid flat from SHR DILIPKUMAR NANDLAL YAGNIK & MRS. KALPANABEN DILIPKUMAF YAGNIK, vide Agreement for Sale and her father SHRI NARMADASHANKAF MULSHANKAR SHUKLA, expired or

AND WHEREAS the Agreement for Sale, executed between NITIN H DOSHI as Vendor AND SHRI DILIPKUMAR NANDLAL YAGNIK 8 MRS. KALPANABEN DILIPKUMAF ointly purchased and acquired the aid flat. This is the chain o locument in respect of the said flat and ne said Agreement for Sale, in respec of the said flat, has been lost and/o misplaced and a complaint regarding he same has been registered with Borivali Police Station, vide Complain Register No.332/22, dt. 01.02.2022. Al the persons are hereby informed that not to carry on any transaction on the asis of said missing document and the said lost document is found to an person may return custody of the documents may deposit or send to my address mentioned below, also an other person/s or financial institution/s ank/s etc., has/have any claim by wa of Lien, Mortgage, Gift, Inheritance Trust or in any other manne whatsoever in respect of the said FLAT may send their claim/s along with necessary documentary proof to the undersigned within 14 days from date ereof otherwise their claim/s shall be

Adv. Priyal H. Gogr Add: Shop No.3, Sai Darshan CHS Ltd. Bldg. 'B', Ram Baug Lane, Off. S.V. Road, Borivali (West), Mumbai – 400 092. (Advocate High Court) SHALIMAR PRODUCTIONS LIMITED Off: -A9, Stree Siddhivinayak Plaza, Plot No. B Off Link Road, Andheri (w), Mumbai-40053 022-65501200, Website: www.shalimarpro.con Email: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC28508 NOTICE

ompany will be held on 12" February, 2022, at the egistered Office of the Company, inter-alia, to conside of approve the Unaudited Financial Results fo e Third Quarter and Nine Months ended 31 scember, 2021 along with other business, if any, uis information is also available on the website of SE Limited - www.bseindia.com where the curities of the Company are listed and is also ailable on the website of the Company ww.shalimarpro.com.

For Shalimar Productions Limite

PUBLIC NOTICE

Mrs. Sajida Shamshudin Shaikh residing at Flat No 204/A 2nd Floor, Chandresh Niketan Co-Op Housing Society Ltd., Lodha Complex, Mira Road (East) Dist Thane 401107 holding Original Share Certificate of Flat No 204/A 2nd Floor, Chandresh Niketan Co-Op Housing Society Ltd., Lodha Complex, Mira Road (East) Dist Thane 401107 has been lost on 30/01/2022 while traveling and the holders of the said shares has applied to the said society to issue of duplicate Share Certificate.

Any person having any claim may lodge their objection to the issue of duplicate Share Certificate within period of 15 days rom the date of publication of this notice.

PUBLIC NOTICE

Notice is given to all concerned that my client **Mr. Harshad Kanubhai Jadav** who is sole owner of Room No. **22** Sainiketan CHS, Sector 1, Charkop Kandiyli (West), Mumbai- 400067, which is purchased from original allottee **Mr**Vishwas Bala More and he desire to sel the said Room to prospectiv

Also note that the original documents Allotment Letter issued by M.H. & A.D. Board on the name of **Mr. Vishwas Bal**a More pertaining to the Said Room is lost nisplaced from him. Any Person/ bank inancial institution etc. having any right itle or interest by way of sale, mortgage ease, lien, gift, tenancy, ownership etc pertaining to the said Room shall make i known in writting to the undersigned with supporting documents within 14 (Fourteen) days of the publication nereof, failing which any such claim shal be deemed to be Non-existent or waived and the sell/ purchase transaction sha e completed without reference to sucl

Sd/- RAJNEEL R. SONAVANE Advocate, High Court, Room No. 2, Snehankit CHSL., Sector 1, Charkop, Kandivli (W), Mumbai- 400067 Date: 09/02/202

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that client Mr. Sukhdevsingh Meharsingh Suri, Aadhar No. 839014892528, Occupant, beneficiary of Flat 302, 3Rd Floor, The Parle Amit SRA CHS Ltd; Situated at CTS No. 309, Jivna Vikas Marg, Vile Parle (East), Mumbai- 400 057. That my client father Shri. Meharsingh Dilipsingh Suri being a member of the society holding Share Certificate No. 18 in his name & The said Shri. Meharsingh Dilipsingh Suri acquired the said Flat 302, 3rd Floor, from M/s. Bhavik Enterprises, the Builder/developers vide an Tri-partite Agreement dated 30/08/1999 & Allotment Letter Dt. 25/07/1999.That said member Mr. Meharsingh Dilipsingh Suri died on 19/10/2015 and his wife Mrs. Resham Kaur M. Suri, died on 28/11/2012 thereafter the all other legal heirs given Affidavit cum NOC the name of Mr. Sukhdevsingh M. Suri. Any person/s having any claim in the said Flat/Room or any part thereof by way of ownership, tenancy, license, sale, gift, lease inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, encumbrances, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same know to the undersigned at our office address with documentary evidence, within 15 days from the date hereof, failing which the said transfer procedure will be continued as per society bye-law, rules without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived. Mumbai

Sd/-Adv. Sachin Bhau Gaike Advocate High Court. A-20, Lal Bahadur Dube Estate Meghwadi, Jogeshwari (East), Mumbai-400 060.

NOTICE

Shri <mark>Mr. Gathla Krishna Radhiya Rao</mark> ilias Mr.Krishnarao Radhaiya Gatla, a Member of the Thakur's Blue Heaver Co-operative Housing Society Ltd ving, address at B/007, Thakur's Blue Heaven CHS. Opp IDBI bank, Thakui Complex, Kandivali East, Mumba 400101 and holding flat No B/007 in th building of the society, died on **05th June 2021** without making any nomination The society hereby invites claims of objections from the heir or heirs or othe laimants/ objector or objectors to th ransfer of the said shares and interest of he deceased member in the capita roperty of the society within a period o days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims, objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within th eriod prescribed above, the society shal be free to deal with the shares and interes of the deceased member in the capital roperty of the society in such manne as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased nember in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the ociety. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office f the society/ with the secretary of the society between 2.00 P. M. to 4.00 P.M rom the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai

Date: 9th February, 2022 For and on behalf of Thakur's Blue Heaven Co-op. **Housing Society Ltd**

Hon. Secretary

NOTICE

Lokhit Co.op Housing Society Ltd Tilak Road, Ghatkopar (East) Mumbai 400077, Reg. No. BOM/HSG/2628 o 1970 has received application fo Duplicate Share Certificate No.17 Bearing No.81-85 (5 Shares) in respec of Mr. Mayur S Mehta Flat No. 32, in the society, any objection, raised within 15 days of this public notice shall be legally scrutinized or else application shall be granted accordingly.

Mumbai : 9th Feb 2022

The Secretary, Lokhit CHS Ltd, Ghatkopar (E), Mumbai-77.

PUBLIC NOTICE

NATHALAL AMRUTLAL LOTIA is the member of BAJSONS INDUSTRIAL PREMISES CO-OOP SOC. LTD. HOLDING Gala No.112, 1st Floor. holding Share Certificate, Distinctive Nos.351 to 355, 5 - Shares of Rs. 50/- each, has beer lost by the member. The Society hereby invites claim or objections from the Public within 15 days from the date of publication of this notice. If no claim/objections are received by the Society within prescribed time, the Society shall be free to issue a Duplicate Share Certificate to the member as per Bye-Laws of the Society.

Bajsons Industrial Premises Co-op. Soc. Ltd. 40, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai- 400099. REGD. NO. BOM/HSG/76

PUBLIC NOTICE

the under mentioned property standing in the nam of Mr. Sriram Padmanabhan and Mrs. Krithika Sriram having his address at C-1504, Rustomje Seasons, Kalanagar, BKC, Mumbai-400051 as security for a loan/ credit facility requested by one of

case anyone has got any right/title/ interes claims over the above mentioned property, they are advised to approach the Bank within 10 days along with necessary proof to substantial their claim.

If no response in received within 10 days, it is presumed that the property is free of any charge/claim/encumbrance and Bank shall proceed

with the mortgage.

Details of the Property Residential flat no. 1702, on 16 th floor, adm.101. so meters equivalent to 1092.65 sq. ft carpet area + exclusive area of 4.49 sq. meters equivalent to 48.33 sq. ft in Wing D1, in the RERA project known as Rustomjee Seasons-Wing D along with two ca parking space in whole project known as Rustomjee Seasons lying on land being Survey No. 341 (Pt.) having corresponding C.T.S. No. 648, 648 (1 to 6) of Village Bandra, Gandhi Nagar, lying being and situate at Bandra (East), Mumbai 400 051 in situate at Bandra (Easy), Municipal "H" East Ward. Shri. Santosh T. Kanchar (Advocate High Court)

Office B/72, B- wing, Station Plaza, Station Road Bhandup (W) MOBILE NO.9892769253

PUBLIC NOTICE

This is to inform/ notice vol that my Client MR. SANDEEP BABAN SAKPAL has purchased Flat No.22. Ground Floor. "A Building, Wing No.5, Bhayani Mata Co-operative Housing Society Ltd. C. S. No. 3A/830 and 4/830, N M, Joshi Marg, Mumbai-400013 from 1) MRS. SAMPADA VINOD CHANNA and 2) MR. VINOE VISHWANATH CHANNA vide Sale Deed dated 10/12/2021.

The above said Flat was originally allotted to one SHRI KRISHNA VITHAL DHOKRE 25/12/2006 who expired on and his wife SMT. SATYAWAT KRISHNA DHOKRE, expired or 20/10/2006 and after their death their daughter SAVITA KRISHANA DHOKRE sold the said Flat to RAMESH SADASHIV PATADE vide agreement dated 20/01/2012 vho again sold Flat to 1) MRS SAMPADA VINOD CHANNA and 2) MR. VINOD VISHWANATH CHANNA, vide Agreement For Sale dated 07/11/2012

If any legal heirs of SAVITA KRISHANA DHOKRE or any person/s, bank, society or company has any claim, right, objection in respect of the said flat then submi it at my below address within 7 days from this notice, failing which any claim/s, shall be considered as waived off/ abandoned/ given up or surrendered.

Sd/-Adv. Sujata R. Babar Add: 26, Gourtaj Building, 221, Dr. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai 400 014 Cell: 9821161302

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to public at larger that undersigned advocate is investigating the title of 1) Shri, Bharat Bhaskar Patil, 2 Bhaskar Patil, 4)Late, Smt. Hirabai Bhaska Patil, 5) Smt. Nina Ashok Patil, 6) Smt. Vijaya Ashok Patil, 7) Smt. Anjali Suresh Rahatwal 8) Shri. Kalpesh Ashok Patil, 9) Mrs. Ramaba Narottam Patil, 10) Shri. Tejas Ashok Patil 11) Smt. Hemlata Parshuram Patil, being the owner's of the Scheduled property, on behal of my client Mr. Gani Akthar Mohammed who

is willing to purchase the right, title and

interest of scheduled property.

ANY PERSON/ ENTITY having any claim right, title, benefit, interest, objections and/ or Demand in respect of the Scheduled Property or any part thereof by any way o inheritance, share, sale, mortgage, exchange assignment, lien, charge, license, deposit o title deeds, pledge, gift, occupation possession, tenancy, sub-tenancy, leave and icense, lease, sub-lease, maintenance beguest succession, family arrangement settlement, litigation, Decree or court Orde of any Court of law or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned in writing within 15 days from the date of publication of this Notice of his/her /it's such claim and/or objection, if any, with all supporting documents duly certified in that regard failing which the title of owner's with respect to the scheduled property shall be deemed to be unencumbered and, the claim or objection i any, shall be treated as waived and no

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO All that piece and parcel of land admeasuring about 13.70 Guntha, i.e., 1386 Square meters, situated lying and being at Village Navghar, bearing New Survey No.111, Hissa No.6 in Taluka & Dist. Thane in the Registration Dist. And Sub Dist. Of Thane and within the limit of Mira Bhaynde Mahhanagar Palika.

Date: 09-02-2022 Advocate Navin A. Kango Office No. 112, Mahavir Market Sector-18, Vashi, Navi Mumbai -400705

Recount tales of bravery and social harmony from

freedom struggle in school textbooks: Vice President

M. Venkaiah Naidu today called for honouring unsung national heroes and chronicling anecdotes of their life journeys in an engaging way to inspire school children. He also suggested recounting tales of social harmony from the freedom struggle that reflect India's civilisational values.

Speaking on the importance of teaching history, Naidu said, "We must teach our children the stories of such brave heroes this land has seen. Our glorious history must unshackle our minds of any inferiority complex we may harbour. History can indeed educate, enlighten and emancipate us.'

Naidu expressed concern that "even after we gained independence, a colonial remained in tinge education system." successful implementation of the National Education Policy

should remove this, he said. PUBLIC NOTICE

Shaukat Abdul Kadar Patka and (2) Mrs. Afsha Shaukat Patka, have purchased Fla No.G-1, Grd. Flr., Naval Tuch CHS Ltd. 3, Y.M.C.A. Road, Agripada, Mumbai 400008 from Mrs. Zubeda Haroon Rashid Reshamwala Vide Agreement for Sale dated 28.05.2015 and holding 5 fully paid up share bearing Share Certificate No. 17, Share from 56 to 60 Whereas the Original Share Certificate Share Certificate No. 17, is misplaced/ lost from our above mentione residence. We have lodged police complain bearing N.C. No.171/22 dt. 08.02.2022 a Agripada Police Station, Mumbai. Whereas we have applied to transfer the above said Share Certificate in our name from the name of Mrs. Zubeda Haroon Rashid Reshwamwala Hence, any person/persons having any clain or interest in respect of the aforesaid flat/Share Certificate by way of claim, sale, demand suit, legal proceedings, exchange, gift, trust inheritance, lien, mortgage, lease and/or any sort of easement, shall submit the same with evidence in support thereof to the authority of above said Naval Tuch Chs Ltd. within 15 days from publication of this notice, if no such claim and/or objection is received within 15 days of publication of this notice or if the objection is found as unsatisfactory no genuine or non-bonafide, or any objectior received after expiry of 15 days from the date of publication of this notice shall be deemed to have been waived and/or abandoned and as such will not be binding

> Shaukat Abdul Kadar Patka & Afsha Shaukat Patka

PUBLIC NOTICE

upon us or our legal heirs or the authority o

Mr. Rajesh Shivji Sugandhi was the owner o a office premises being and situated at Office No. 505, 5th Floor, in the building known as G-Square, Nr. B.M.C. Office, Jawahar Road Ghatkopar (E) Mumbai-400077 and that my client had purchased the office premises from the owner M/s. Jet Speed Realtors Pvt Ltd and have executed Agreement for Sale dated 16th lay 2014 and the same w the office of the Sub Registrar under No. KRL1-4331-2014 dated 27-05-2014 and was holding Original Agreement for sale and that the said Original Agreement mentioned above of the said premises has been lost or misplaced

from his custody and is not traceable. Any person having any claim, right, title interest in or against said flat by virtue of said Original Agreement or by way of inheritance mortgage, possession, sale, gift, lease tenancy, lien, charges, trust are hereby required to make the same known to the undersigned within 15 days from the date hereof, failing which the claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not he entertained thereafter. The public at large is hereby informed to take the note of the same Place: Mumbai Ansari Shakee

Advocate High Court Date: 09/02/2022

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

A public notice is hereby given, that my client MR.KISHORE JAMNADAS , has become the Owner of Flat No.403/404, Fourth Floor, "K" Wing, Building known as 'ACROPOLIS' and Society Known as ACROPOLIS BLDG. K,L,M,N & O CO. OP. HSG.SOC.LTD., bearing Registration No. PLR/VSI/HSG/TC/1127/2020, Dt: 23-12-2020, PLR/VSI/HSG/TC/1127/2020, Dt: 23-12-2020, admeasuring 34.25 Square Meters, Carpet Area (i.e. 368.58 Square Meters, Carpet Area (i.e. 368.58 Square Meters), constructed on NA. Land bearing Survey No.64, 66, 69, 72, 73, Hissa No.2, 3A, 3B, 3C, 45,67,891,992,10,12,3,24/1.5, 3/11/2,3/2,4,56,7/1,7/2,8,9,10 1A part 4,5,6, lying being and situated at MMRDA Layout, Sector No.3, off Chikhaldongari Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar 401303, by virtue of the LAW OF INDIAN SUCCESSION ACT, after the demise of his Wife Late MS. MADHURI KISHORE, who died intestate on Dated 07-04-2018 empowering him as her legal heir and representative, who is entitled to succeed to the estate of the deceased. The deceased MS. MADHURI KISHORE have left behind her his husband and her Two

have left behind her his husband and her Two Daughters as her Legal heirs and Legal representatives.viz

Name 1 MR.KISHORE JAMNADAS Husband 2. MS. KAJAL KISHORE
3. MS. BELLARA HEENA Daughter

Accordingly aforesaid Daughters, by Mutual Understanding and Family adjustment have notionally given their NOC and CONSENT to their Father MR.KISHORE JAMNADAS to regularize the said Flat on his name in the Record of the Society. Now my client is going to sale the aforesaid property to any prospective buyers. Whoever has any kind any prospective outers. Writever has any sind of right, title, lien, interest, claim, in the aforesaid Property, shall come forward with their genuine objection within 15 days from the publication of this Notice, and contact to me on phone or at following address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to INHERIT his WIF's property, and dispose of the said property as he deem fit. And no claim shall be entertained after the expiry of

S.K. Khatri Date:-09-02-2022 Date:-09-02-2022 S.K. Khatri Advocate High Court 3-Ambika Apartment, Next to Vartak Hall, Agashi Road, Virar (W),Tal:Vasai, Dist: Palghar Pin-401303. Mo. No. 9325973730

New Delhi : Vice President The Vice President was releasing a book "Dhyaas Panthe Chaalta" - a historical account of the 160 year legacy of the Maharashtra Education Society (MES) from Upa Rashtrapati Nivas today. Noting that the pandemic has necessitated the use of digital classrooms, smart devices and micro courses, he observed that the mode of education cannot be status quoist anymore and called upon private and public educational institutions to adopt these new hybrid

standards in education. Sahasrabudhe, Rajeev of Governing Chairman Body, MES, Dr. Bharat Vhankate, Secretary, MES, Sudhir Gade, Assistant Secretary, MES, Dr. Ketaki Modak, Author of the book and others participated in the event.

PUBLIC NOTICE This is to inform all by this notice that

Smt Rekhaben Mahasukhrai Varaiya i Parshwa Nagar C. H. S. Ltd., Building No 3, Devchand Nagar Road, Bhayander (West), Tal & Dist - Thane - 401101. As per my Clients (Shri Mehul Mahasukhrai Varaiya and Shri Dhaval Mahasukhrai Varaiya) Smt. Rekhaben Mahasukhrai Varaiya Expired on 25/07/2013 and her husband Shri Mahasukhrai Premchand Varaiya Expired on 09/04/1996. My Clients are applying for the transfer of the said fla and shares (100% share of Smt Rekhaben Mahasukhrai Varaiya) as her legal heirs. After that my clients will become 100% owners (50% each) of the above said flat. So if anybody has any claim / objection for the same should Contact in Writing at the above said address or at Shop No. 02, Pearl C H. S. Ltd. Behind Jain Temple, 60 fee Cross Road, Bhayander (West), Tal & Dist. Thane - 401101 within 14 days from the date of publication of this notice. Thereafter no claim shall be considered, Please note the same.

ADVOCATE SACHIN A. NAIK

PUBLIC NOTICE Mr. Kirit M. Mehta was a Member of Pushp Vinod 2 (Jwala Estate) Co-operative Housing Society Ltd, having its address at S. V. Road, Borivali West, Mumbai 400092 and holding

a flat being Flat No.A-705 along with 10 ordinary shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos.261 to 270 (both inclusive) issued under Share Certificate No.23. The said Mr. Kirit M. Mehta expired on 11th July 2020 without executing any Nomination. The aforesaid flat and shares were jointly owned, held and possessed by Mr. Kirit M. Mehta (1/3rd share) with Hema Kirit Mehta (1/3rd share) and Rinku Mehul Shah (1/3rd

The society hereby invites claims or objections from heir/s or other claimant/s objector/s to the transfer of the aforesaid 1/3rd shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 10 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims /objections if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants objectors in the office of the society between 11 a.m. to 5 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period

For and on behalf of Pushp Vinod 2 (Jwala Estate) Co-op. Hsg. Soc. Ltd.,

Hon. Secretary

Place: Mumbai Date: 09-02-22

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client viz. Piramal Capital & Housing Finance Ltd (Formerly known as ewan housing Finance Corpor td.), that one MR. SHAILESH ANANT GURAV & SMT. APARNA SHAILESH GURAV, availed housing John from my client against Flat No. 508, on 5th Floor, in the Society known as "LALBAUG VRUNDAVAN CO-OP. HOUSING SOCIETY LTD.", Situated at Dr. Ambedkar Raod Opp. Jai Hind Cinema, Lalbugh Mumbai 400 012 by way of depositing of original title Documents. Whereas (1) Original Share Certificate No. 133 earing distinctive Nos. 661 to 665 pertaining to above said Flat has been ost/misplaced from the custody of m lient and not traceable despite diligent search. Our client declare hat MR. SHAILESH ANANT GURAV nas been closed loan availed from ou lient and abovesaid property is free from all the encumbrances and title o the said flat is free, clear and narketable.

Any person/s coming into possessior of the aforesaid documents and/or any ersons who are having knowledge of nereby requested to return the same to undersigned at his Office No. 3

Tare Compound, Near Krishna lotel, Dahisar Check Naka, Dahisa E), Mumbai-68 OR Piramal Capital Housing Finance Ltd. (Formerly nown as Dewan Housing Financ Corporation Ltd.), Rustomjee Dahisar (W), Mumbai - 68 within the 14 days from the date hereof, failing hich it shall be presumed that there i no claim over the said property.

Mr. Kiran E. Kochrekar K. K. Associates, Advocates

Date: 09/02/2022 Place: Mumbai

विद्यार्थ्यांना शिष्यवृती अर्ज करण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

मुंबई, दि.८ जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नवीन अर्ज नोंदणी व नृतनीकरणासाठी मंगळवार १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील प्रवेशीत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज

www.mahadbtmahait. gov.in या संकेतस्थळावर मुदतीत करावेत. त्यानंतर त्या अर्जाची छायांकित प्रत कागदपत्रांसह आवश्यक महाविद्यालयात करावी. महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माळवढकर यांनी तेजस केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक समाजकल्याण, नांदेड या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅदिरकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न विद्यार्थ्यांना असणाऱ्या निर्वाहभत्ता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासन अनुदानित/ विनाअनुदानीत/ कायमविना अनुदानीत महाविद्यालयातील शैक्षणिक २०२१-२२ या वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील

विद्यार्थ्यांना

महाडीबीटी

झालेले आहे,

शिष्यवृतीचे

अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन

Total Income from operations

Equity Share Capital

Farning Per Share

(of Rs.10/- each)

Date: 08/02/2022

Net Profit / (Loss) for the period (before Tax.

exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after exceptional and/or extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinav item)

Total Comprehensive Income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of previous year

(for continuing and discontuning operations)

उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू. 90/-प्रत्येकी)

उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)(रू.१०/-प्रत्येकी)

अ) मूळ

ब) सौमिकत

00.02.2022

पोर्टल

शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड

ॉट क बी–39. लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५३ E-mail: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508

सूचना बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार थे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२१ रोर्ज ल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिवि तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यव करिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात १२ फेब्रुवारी, २०२ जी कंपनीच्या संघालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूच्य मनीची प्रतिभूती जेथे सूचिबध्द आहे त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्य गोएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच ww.shalimarpro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेडकरित

काणः मुंबई तिलोकचंद कोठारी नांकः ०९.०२.२०२२ संचालक, डीआयएन:००४१३६२७

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती फुलीबेन कांतिलाल सोनी. स्वर्गीय श्री

कांतिलाल पुखराज सोनी यांची पत्नी, ज्यांचे दिनांक र मार्च, २०१५ रोजी निधन झाले आणि ते **फ्लॅट** क्र.ए/३०३, वैष्णवी हेरिटेज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. गाला नगर तलावाजवळ. आचोळे. गलासोपारा (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर-८०१२०९ या जागेच्या आणि अनक्रमांक ८१ ते ९० दोन्हीसह रु.५०/- प्रत्येकीचे १० शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र.९ चे मालक होते. सदर फ्लॅट व सदर शेअर्स त्यांच्या नावावरून तीन मली व एक मलगा यांच्यासह कायदेशीर वारसदार असल्याने त्यांच्या स्वत:च्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस याबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस. गरण, अधिभार, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, गालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांन यांचे कार्यालय-एसआरव्ही लिगल एलएलपी, वाय.टी. रोड, विश्वकर्मा स्टील वर्क्सच्या वर, कॅनरा बँके समोर, दहिसर (पुर्व), मुंबई–४०००६८ येथे आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा याग किंवा स्थगित केले आहेत असे समजून हस्तांतर

श्रीमती फुलीबेन कांतिलाल सोनीकरित (ॲड. सुरज विश्वकर्मा) रसआरव्ही लिगल एलएलपीचे भागीदार आज दिनांकीत ०९ फेब्रुवारी, २०२२

PUBLIC NOTICE Mr. Rajesh Shivji Sugandhi was the owner o office premises being and situated at Office No. 505, 5th Floor, in the building known as G-Square, Nr. B.M.C. Office, Jawahar Road Shatkopar (E) Mumbai-400077 and that m client had purchased the office premises from the owner M/s. Jet Speed Realtors Pvt Ltd and have executed Agreement for Sale dated 16th May 2014 and the same was registered with the office of the Sub Registrar under No

KRL1-4331-2014 dated 27-05-2014 and was

holding Original Agreement for sale and that

the said Original Agreement mentioned above of the said premises has been lost or misplaced rom his custody and is not traceable. Any person having any claim, right, title nterest in or against said flat by virtue of said Original Agreement or by way of inheritance nortgage, possession, sale, gift, lease enancy, lien, charges, trust are hereby equired to make the same known to the ndersigned within 15 days from the date ereof, failing which the claim of such person/s will be deemed to have been waived and/or bandoned or given up and the same shall no be entertained thereafter. The public at large is hereby informed to take the note of the same Place: Mumbai Ansari Shakee

706.29

120.07

120.07

107.10

1229.69

683.27

85.73

85.73

44.34

1229.69

PIONEER INVESTCORP LIMITED (CIN: L65990MH1984PLC031909) Regd, Office: 1218, Maker Chambers V. Nariman Point, Mumbai 400 021 Tel. no. 022 - 6618 6633 / Fax no. 2204 9195 Website: www.pinc.co.in email.: investor.relations@pinc.co.in

STANDALONE

659.31

11.93

11.93

7.09

1229.69

0.06

Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on Company's website www.pinc.co.in and on the BSE website.

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही

fear to date figures for the current period 31.12.2021 Unaudited /

1,976.00

283.89

283.89

225.9

1229.69

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results - as per IND AS compliant filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure

0.88

0.88

8.00

8.00

4.42

4.42

Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months period ended 31st December,2021. (Rs. In lakhs)

figures for the previous period ended 31.12.2020 (Unaudited

89.84

89.84

57.54

1229.69

Full year ended 31.03.202 (Audited)

254.83

254.83

63.43

1229.69

0.52

1,612.78 2,567.06

Current quarter ended 1.12.202 Jnaudited reviewed)

833.19

20.13

20.13

8.20

1229.69

921.31

138.05

138.05

95.18

1229.69

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

यूनियन बैंक 🕼 Union Bank

अनिया Andhra

भिवंडी शाखा: तळमजला, वरदान प्लाझा, टेमघर पाईपलाईन, कल्याण भिवंडी रोड, भिवंडी, ठाणे-४२१३०२

(नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, भिवंडी (ईसीबी) शाखे**चे ग्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी **१०.०४.२०२१** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार . कर्जदार **श्री. अभिषेक ओंकारनाथ तिवारी व श्रीमती नीतु अभिषेक तिवारी** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून

६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.९,१०,७४६.७५ (रुपये नऊ लाख दहा हजार सातशे सेहेचाळीस आणि पैसे **पंच्याहत्तर फक्त)** जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार /तारणकर्ता /जामीनदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार /तारणकर्ता जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य

nलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खार्ल नमद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ०५ फेबवारी**. २०२२ रोजी घेतलेला आहे कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामीनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **यनियन बँक ऑफ** इंडिया, भिवंडी (ईसीबी) शाखा यांच्याकडे रु.९,१०,७४६.७५ (रुपये नऊ लाख दहा हजार सातशे सेहेचाळीस आणि पैसे पंच्याहत्तर फक्त) अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला, क्षेत्रफळ ८६२ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, बी विंग, इमारत बी, वरदान हाईटस्, सर्व्हे क्र. १११, हिस्सा क्र. १ पी व सर्व्हें क्र. ११०, हिस्सा क्र. १८ ए, गाव टेमघर, ता. भिवंडी – ४१२११२, ठाणे

दिनांक: 0५.0२.२0२२ प्राधिकृत अधिकारी**, युनियन बँक ऑफ इंडिया** ठिकाण: ठाणे

नमुना क्र. युआरसी-२

प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात, (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत क्रिडेन्ट प्रॉपर्टी ॲडव्हायझरी एलएलपी (एलएलपीआयएन:एएपी-१९६२) या संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंटल रजिस्टेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयओयसीए) . प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे. कंपनीचे प्रमख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

कायदेशीर, व्यावसायिक, औद्योगिक, कर्मचारी, विपणन, जाहिरात, प्रसिद्धी, विक्री प्रमोशन, कर आकारणी, गुंतवणूक, तांत्रिक अशा विविध विषयांवर सल्लागार, सल्लागार, प्रतिनिधी, लायसनर, एजंट. मध्यस्थ. मध्यस्थ. समझोता. लिलाव करणारा व्यवसाय चालवणे. कसे आणि इतर तत्सम विषयांवर आणि रिअल इस्टेट उद्योगाच्या प्रशासन आणि संस्थेशी संबंधित मल्यांकन व्यवहार्यता अभ्यास. तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता अभ्यास करणे आणि व्यवसाय इस्टेट एजंट. गहनिर्माण आणि जमीन एजंट आणि मालमत्ता विक्रेते म्हणन काम करणे आणि जाहिरात करण्याच्या हेतूने जाणन घेणे. आणि जिमनीच्या इमारती. फ्लॅट आणि इतर मालमत्तांचे खरेदीदार आणि विकेते शोधण्यासाठी किंवा त्यांची ओळख करून देण्यासाठी. विक्री किंवा खरेदीसाठी मदत करा. स्वतःची मालमत्ता. इस्टेट. जमीन, इमारती, आनुवंशिकता, सदनिका, गॅरेज, घरे, हॉल, गोदामे, दकाने, गोदामे, कार्यालय परिसर, गिरण्या घेणे, खरेदी करणे, खरेदी करणे, भाडेपट्ट्याने घेणे, विकसित करणे, सुधारणे देखरेख करणे. देवाणघेवाण करणे किंवा अन्यथा स्वतःची मालमत्ता घेणे. याबाबत सल्ला देणे कारखाने, चाळी, निवासस्थान, घरे, निवासी निवासस्थान किंवा इतर स्थावर मालमत्ता मालमत्त सल्लागार म्हणून आणि वरील वस्तू वाहन नेण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्ती, भागीदारी फर्म किंवा कंपनीमध्ये सामील होणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय: युनिट क्र.६०९, ६वा मजला, सी विंग, वन बिकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ येथे सर्व कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळून) स.९.०० ते सायं.५.०० दरम्यान कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

१. श्री. आदित्य विक्रम कनोरिया (डीपीआयएन:0७००२४१०) ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०२.२०२२ २. श्री. मनदीप सिंग (डीपीआयएन:०६३९५८२७)

CONSOLIDATED

2,395.64

165.00

165.00

107.03

1229.69

For PIONEER INVESTCORP LIMITED.

Previous year Quarter

786.08

17.16

1229.69

figures for the previous period ended 31.12.2020 Unaudited reviewed)

1,913.87

91.1

61.1

1229.6

Fu**ll** year ended 31.03.2021

3,112.78

279.65

279.65

87.96

152.72

0.72

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०८.०२.२०२२

1229.69

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

A public holders interestly given, that my client MR.KISHORE JAMNADAS, has become the Owner of Flat No.403/404, Fourth Floor, "K" Wing, Building known as 'ACROPOLIS" and Society Known as ACROPOLIS BLDG. K,L,M,N & O CO. OP. HSG.SOC.LTD., bearing Registration No. PLR/VSI/HSG/TC/1127/2020, Dt: 23-12-2020, PLR/VSI/HSG/TC/1127/2020, Dt: 23-12-2020, admeasuring 34.25 Square Meters, Carpet Area (i.e. 368.58 Square.Feet.), constructed on N.A. Land bearing Survey No.64, 66, 69, 72, 73, Hissa No.2, 3A, 3B, 3C, 45,66,78,91,9/2,10,12,3,24/1,5,3/1/2,3/2,4,56,7/1,7/2,8,9,10 1A part 4,5,6, lying being and situated at MMRDA Layout, Sector No.3, off Chikhaddongari Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar 401303, by virtue of the LAW OF INHERITANCE, & LAW OF INDIAN SUCCESSION ACT, after the demise of his Wife Late MS. MADHURI KISHORE, who Wife Late MS. MADHURI KISHORE, who died intestate on Dated 07-04-2018 empowering him as her legal heir and representative, who is entitled to succeed to the estate of the decaged

estate of the deceased.

The deceased MS. MADHURI KISHORE have left behind her his husband and her Two Daughters as her Legal heirs and Lega representatives.viz

Sr.No. Name 1. MR.KISHORE JAMNADAS Husband 2. MS. KAJAL KISHORE Daughter 3. MS. BELLARA HEENA Daughter

Accordingly aforesaid Daughters, by Mutual Understanding and Family adjustment have notionally given their NOC and CONSENT to their Father MR.KISHORE JAMNADAS to regularize the said Flat on his name in the Record of the Society. Now my client is going to sale the aforesaid property to any prospective buyers. Whoever has any kind of right, title, lien, interest, claim, in the aforesaid Property, shall come forward with their genuine objection within 15 days from the publication of this Notice, and contact to me on phone or at following address. Otherwise i shall be deemed and presumed that my clien is entitled to INHERIT his WIF's property, and dispose of the said property as he deem fit. And no claim shall be entertained after the expiry of Notice period.

Date:-09-02-2022 Advocate High Court
3-Ambika Apartment, Next to Vartak Hall,
Agashi Road, Virar (W),Tal:Vasai,
Dist: Palghar Pin-401303. Mo. No. 9325973730 **O**SBI

भारतीय स्टेट बँक, रिटेल ॲसेट सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर-॥, तारा चेंबर्स, मरीआई गेटजवळ, वाकडेवाडी, मुंबई-पुणे रोड, पुणे ४११००३ फोन : (०२०) २५६१८४००, २५६१८३२६ ई-मेल : agmracpc2.pune@sbi.co.in

<u>मागणी</u> नोटीस

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३(१) सह सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफेसी कायदा) च्या कलम १३(२) अन्वये)

ज्याअर्थी, खाली सही करणार अधिकृत अधिकारी, **भारतीय स्टेट बँक, आरएसीपीसी–॥, पुणे** यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३ सह कलम १३(१२) नुसार प्राप्त अधिकारात, सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये खाली नमूद संबंधित कर्जदार यांना **मागणी नोटीस** पाठवन सदर नोटीस तारखेपासन ६० दिवसाचे आत खाली नमद केलेल्या तपशीलानसार भरणा करण्याची सचना केली होती. वर उल्लेखलेल्या नोटीसा, न स्विकारल्याने/ न पोहोचल्याने पोस्ट खात्याकडून परत आल्या आहेत. या नोटीशींच्या प्रती खाली सही करणार यांचेकडे उपलब्ध असून संबंधित कर्जदार यांनी त्यांना इच्छा असल्यास कोणत्याही कामकाजाच्या दिवशी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत, संबंधित अधिकाऱ्याकडून घ्याव्यात.

तरीही, संबंधित कर्जदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी **भारतीय स्टेट बँक** यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीशीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील दरानुसार होणारे व्याज, त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे व्याज यांचा भरणा करावा. कर्जदाराने घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून खालील मालमत्ता **भारतीय स्टेट बँकेकडे** गहाण आहेत.

कर्जदाराचे नाव व पत्ता/ होम ब्रँच/	मागणी नोटीस	गहाण मालमत्तेचा तपशिल	थकबाकी
खाते क्र./एनपीए दिनांक	तारीख		रक्कम
श्री. राजेश श्रावण दुबळे (कर्जदार) श्रीमती सुनिता श्रावण दुबळे (सह-कर्जदार) १) खोली नं. १०, मोरे चाळ, सुभाष नगर वाकोटा पाईप लाईन, सांताकृझ पूर्व, मुंबई- ४०००५५. २) फ्लॅट नं. ८०२, आठवा मजला, सी विंग, ''काका होम्स'', सर्हे नं. ७०/१, सिटीएस नं. ४०५७/४०५८, रहाटणी, ता. हवेली, जि. पुणे–४११०१७. मुख्य शाखा: एमआयडीसी हिंजवडी खाते क्र.– ३८५६००१४०४८ MC-HL FLEXIPAY एनपीए दि. २५.१११	१३.०१.२०२२ सरफेसी कायदा २००२ कलम १३(२) अंतर्गत दि. ०६.०८.२०२१ रोजी जारी केलेली नोटीस रद्द केली आहे.	पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीतील रहाटणी गाव, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्व्हें नं. ७०/१ (पै), सिटीएस नं. ४०५७ (पै), ४०५८ (पै) क्षेत्र ०० एच ५८.७२ आर म्हणजेच ५८७२.८४ चौ. मी. पैकी ०२ एच १५ आर वरील ''काका होम्स'' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रोजेक्टमधील सी विंग मधील आठव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ८०२ कार्पेट क्षेत्र ३६.५८ चौ. मी. + लगतची बाल्कनी २.७४ चौ. मी. + झ्राय बाल्कनी क्षेत्र ३.१ चौ. मी. + टेरेस क्षेत्र ६.६४ चौ. मी. आणि कार पार्किंग नं. एल-८३. आणि दि. १०.०४.२०१९ च्या सेल ॲग्रीमेंटमध्ये नमूद केल्याप्रमाणे चतुःसिमा आहेत.	दि. १२.०१.२०२२ रोजी रू. ३१,२६,६३२/– (रूपये एकतीस लाख सव्वीस हजार सहाशे बत्तीस फक्त) अधिक पुढील व्याज, खर्च शुल्क इ.

जर संबंधित कर्जदार यांना मागणी केल्यानुसार भरणा करू शकले नाही तर **भारतीय स्टेट बँक** सदर कायद्यातील कलम १३(४) आणि त्याचे नियम यामधील तरतूदीनूसार वरील मालमत्तांमधून वसूलीची प्रक्रिया सूरू करेल. अशा प्रक्रियेमूळे होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदार हेच जबाबदार असतील.

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करून उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सरफेसी कायदा, २००२ च्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

सदर सरफेसी कायद्याने कर्जदार यांना **भारतीय स्टेट बँकेच्या** लेखी संमतीशिवाय सदर मालमत्तेसोबत कोणताही व्यवहार करण्यास उदा. विक्री, भाडेपट्टी अथवा अन्य व्यवहार करण्यास प्रतिबंध आहे. सदर सरफेसी कायद्यातील तरतूर्दीचे उल्लंघन कर्जदार यांनी करणे हा गुन्हा समजून त्याना जबाबदार धरण्यात येईल. व सरफेसी कायद्यातील तरतूदीनुसार ते दंड व शिक्षा यास पात्र असतील.

दिनाक : ०९ ०२ २०२२ ठिकाण : पुणे / मुंबई

(मजकुरात सदिग्धता असल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्य मानावा)

सही /-

अधिकृत अधिकारी, भारतीय स्टेट बँक, (आरएसीपीसी-॥)

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएनः एल ३६९ १२ एम एच १९८६ पी एल सी ०४ १२०३.

नोंदणीकृत कार्यालय: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९६. दूर::०२२-२८२९१८९३ फॅक्सः ०२२-२८२९०४१८, वेबसाईटः www.goldiam.com, ई-मेल: investorrelations@goldiam.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात)

	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	मागील वर्षाकरिता वर्ष ते तारीख			
	तिमाही	तिमाही	तिमाही	नऊमाही	नऊमाही				
						आकडे			
तपशील	३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२१			
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	लेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२२३९९.८१	908८३.९९	१५८६९.२०	५५३८६.७९	२८१४७.४७	४१३२१.९८			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	५४९०.७६	२८९७.१४	३९८४.४५	99489.49	५९२५.६३	८१३९.६९			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	५४९०.७६	२८९७.१४	५५५५.५३	99489.49	७४९६.७१	९७१६.४०			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	३९५७.७९	१९७०.६५	४४७३.२५	८३१३.३९	५७८७.३६	६७०६.८८			
कर, अल्पाकृती व्याज व सहकारी कंपनीचे नफा/(तोटा)चे									
हिस्सानंतर निव्वळ नफा/(तोटा)	४१४४.३८	२२७७.५९	४३१०.४५	९११६.२२	६३४५.७३	७३४४.३१			
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	२२१७.४९	२२१७.४९	२२९६.६०	२२१७.४९	२२९६.६०	२२१७.४९			
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)									
अ. मूळ	१८. १६	८.७५	२०.१६	३७.९१	२६.११	३०.२६			
ब. सौमिकृत	१८.१६	८.७५	२०.१६	३७.९१	२६.११	३०.२६			
एकमेव वित्तीय निष्कर्षबाबत प्रमुख अहवाल									
	\ 0	\ 0			\ 0				

एकमेव वित्तीय निष्कर्षबाबत प्रमुख अहवाल	संपलेली संपलेली संपलेली संपलेली संपलेली निमाही निम						
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	मागील वर्षाकरिता	
	तिमाही	तिमाही	तिमाही	नऊमाही	नऊमाही	वर्ष ते तारीख	
						आकडे	
तपशील	३१.१२.२०२१	३०.०९.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२१	
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	99408.30	9२9७८.७२	७९१६.०९	३२१६१.०६	94940.3६	२३३५९.२२	
करपुर्व नफा	२०४६.९९	२१४८.६३	9२९४.२9	५९९६.७५	२१२९.१०	४२०२.७१	
करानंतर नफा	१४०६.३०	9८७9.८७	१००१.१६	४७४६.६०	9884.09	३०५१.३६	
एकूण सर्वकष उत्पन्न	१५१०.६८	२११८.६२	9329.9८	५३७०.२८	२२३९.६०	३८४९.९१	
\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \				\. \.	` ` ` `	0 %	

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२৭ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.goldiam.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

राशेष भन्साली कार्यकारी अध्यक्ष

GAURANG GANDHI MANAGING DIRECTOR

३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७. भारत **सीआयएन: एल०११००एमएच२०११पीएलसी२२५१२३**

व वित्तीय कालावधीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाख ईपीएस व्यतिरिक्त) (रु. लाख ईपीएस व्यतिरिक्त) संपलेर्ल वर्ष ते संपलेले संपलेले तारीख तारीख चालु तिमाही आकडे संबंधीत व तिमाही आकडे 39.92.29 39.92.29 39.92.29 39.92.29 39.92.20 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित ालेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) £00£.2£ 0398.89 9868.68 \$00\$.28 0398.89 करानंतर साधारण प्रक्रियेतन निव्वळ नफा/(तोटा) £02.20 420.08 \$02.90 86.20 420.94 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर ५२०.०६ \$02.20 ६०२.१८ 86.26 420.94 कालवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)* 420.08 £02.90 86.20 420.94 \$02.20 समभाग भांडवल 9090.00 9090.00 9080.60 9090.20 9090.60 मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानसार पनर्मल्यांकित राखीव वगळन राखीव

व्हाईट ऑरगॅनिक रिटेल लिमिटेड

ब) सौमिकत 8.00 4.42 *सदर निष्कर्ष हे प्रथम एकत्रित कालावधी असल्याने ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या मागील अर्धवर्षाकरिताचे संबंधित आकडे नमुद केलेले नाही. टिप: सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच स्रविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या http://www.whiteorganics.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

8.00

8.00

संचालक मंडळाच्या वतीने व करित व्हाईट ऑरगॅनिक रिटेल लिमिटेडकरित दर्शक रूपार्न

4.42

4.42

MAHAMAYA STEEL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Plot No. B/8-9, Sector C, Sarora Urla Industrial Complex, Raipur 493 221 (C.G.) Ph.+91-771-4910058, E-mail: cs@mahamayagroup.in Website: www.mahamayagroup.in

CIN: L27107CT1988PLC004607

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

Г										(₹ in Lakhs) Except per share data)				
Г		Standalone						Consolidated						
Sr		Quarter ended			Nine Months ended Year ended		Quarter ended			Nine Months ended		Year ended		
No		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021	
L		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income From Operation	13,735.78	12,502.21	6,579.95	35,359.85	14,935.77	25,135.51	13,735.78	12,502.21	6,579.95	35,359.85	14,935.77	25,135.51	
2	Net Profit /(Loss)for the period													
l	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	150.44	107.87	116.09	335.59	(185.86)	108.42	150.44	107.87	116.09	335.59	(185.86)	108.42	
3														
	(after Exceptional and/or Extraordinary items)	150.44	107.87	134.23	335.59	(167.72)	126.56	150.44	107.87	134.23	335.59	(167.72)	126.56	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax													
	(after Exceptional and/or Extraordinary items)	100.23	71.43	126.47	219.71	(154.67)	55.08	198.28	69.63	157.74	315.08	(122.03)	87.82	
5														
l	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)													
	and Other Comprehensive Income (after tax)]	100.23	71.43	126.47	219.71	(154.67)	72.60	198.28	69.63	157.74	315.08	(122.03)	105.34	
6		1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	1,477.04	
7	Earninas per equity share													
l	(of Rs.5/- each) (Not annualised):		l											
l	(1) Basic (Rs.)	0.68	0.48	0.93	1.49	(1.14)	0.40	1.34	0.47	1.16	2.13	(0.90)	0.63	
ı	(2) Diluted (Rs.)	0.68	0.48	0.93	1.49	(1.14)	0.40	1.34	0.47	1.16	2.13	(0.90)	0.63	

The above is an Extract of the detailed format of results for quarter ended on 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation-. 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the standalone/consolidated unaudited financial results for the quarter ended 31st December, 2021 are available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's website (www.mahamayagroup.in).

Figures of the previous periods have been regrouped/reclassified I restated wherever necessary The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 7th February, 2022.

For and on behalf of Board of Directors

Rajesh Agrawa Managing Director DIN: 0080641

Add: A-11/5, Sector-3 Udaya Society, Tatibandh, Raipur - 492001 Chhattisgarl

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय कालावधीकरिता एकमेव संबंधीत व 39.92.20 अलेखापरिक्षित 4.42

NOTES:

व्यवस्थापकीय संचालक

Place : Raipur Date: 07.02.2022

डीआयएन:०३१२१९३९